

August 24, 2023

To

BSE Limited Department of Corporate Services Listing Department P J Tower, Dalal Street, Mumbai - 400001 <i>Scrip Code: 535648</i>	National Stock Exchange of India Limited Listing Department Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 <i>Trading Symbol: JUSTDIAL</i>	Metropolitan Stock Exchange of India Limited 205(A), 2 nd Floor, Piramal Agastya Corporate Park, L.B.S Road, Kurla (West), Mumbai - 400070 <i>Scrip Symbol: JUSTDIAL</i>
--	---	---

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Clippings – “Twenty-Ninth Annual General Meeting” and “Information on E-voting” and other related information

This is to inform you that the advertisement on the captioned subject was published on August 24, 2023 in “Financial Express” newspaper (all India Editions) and “Loksatta” newspaper (Mumbai Edition).

The clippings of Mumbai edition of the aforesaid newspapers are attached for your information and records.

Thanking You,

Yours truly,

For Just Dial Limited

Manan Udani
Company Secretary
Encl: As above

Just Dial Limited

CIN NO: L74140MH1993PLC150054

Registered & Corporate Office : Palm Court Building M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad West, Mumbai - 400064

Tel. : 022-28884060 E-mail : investors@justdial.com

Mumbai, Delhi, Kolkata, Chennai, Bangalore, Pune, Hyderabad, Ahmedabad, Coimbatore, Jaipur and Chandigarh

☎ 088888-88888 | www.justdial.com

Assam Cancer Care Foundation
3rd Floor, V.K. Trade Centre, G. S. Road Opposite
Downtown Hospital, Guwahati - 781022, Assam.

NOTICE INVITING TENDER
Assam Cancer Care Foundation (ACCF) invites bids for procurement of below mentioned item/service(s):

- Supply, installation, testing & commissioning of "Modular Operation Theatres" at State Cancer Institute Guwahati, Assam - Tender document is available in below website.

For detailed terms and conditions, please visit:
www.assamcancerfoundation.org
www.assamtenders.gov.in

Chief Operating Officer, ACCF

J.L. Morison (India) Limited
CIN: L51109WB1934PLC088167
Regd. Office: "Rasoi Court", 20, Sir R.N. Mukherjee Road, Kolkata-700 001
Tel.: (033) 22480114/5, E-mail: investors@jlmorison.com, Website: www.jlmorison.com

NOTICE OF 88th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INTIMATION
Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, notice is hereby given that:

- The 88th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Monday, 25th September, 2023 at 11.45 a.m.** at Club Ecovista, Ecospace Business Park, Plot No. IIF/11, Action area II, Rajarhat, Newtown, Kolkata - 700160 to transact the business as set forth in the Notice of AGM dated 30th May, 2023.
- The Notice of the AGM along with Proxy Form, Attendance Slip and Annual Report for the financial year 2022-23 have been sent in electronic mode to those members whose email address are registered with the Company / Depository Participants / Registrar & Share Transfer Agent of the Company, and has been dispatched to other members at their registered address through courier/post. The Company has completed the dispatch of Notice and Annual Report to all the members on 23rd August, 2023.
- Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Monday, 18th September, 2023 may cast their vote electronically on the Ordinary businesses as set out in the Notice of the 88th AGM through electronic voting system of National Securities Depository Limited (NSDL) from a place other than venue of AGM ("remote E-Voting").

All the members are informed that:

- The Ordinary businesses set out in the Notice of 88th AGM may be transacted through voting by electronic means i.e. remote e-voting;
- The remote e-voting shall commence on **Friday, 22nd September, 2023 at 9.00 a.m.**;
- The remote e-voting shall end on **Sunday, 24th September, 2023 at 5.00 p.m.**;
- The cut-off date for determining the eligibility to attend the AGM, avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot / polling papers at the 88th AGM is **Monday, 18th September, 2023**;
- any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of the 88th AGM and holds shares as on the cut-off date i.e. Monday, 18th September, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or rt@cbmls.com. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
- members may note that:
 - the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for remote e-voting and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently;
 - the facility for voting through ballot / polling papers shall be made available at the AGM;
 - the members who have cast their vote by remote e-voting facility may also attend the AGM but shall not be entitled to cast vote again at the AGM; and
 - a person whose name is recorded in the Register of Members and Register of Beneficial Owners as on the cut-off date i.e., Monday, 18th September, 2023 shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot/polling papers;
- The Annual Report for the financial year 2022-23 including the notice of the 88th AGM of the Company is available on the website of the Company viz., www.jlmorison.com and website of NSDL viz., www.evoting.nsdl.com;
- in case of any queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Help Section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Prajakta Pawle, Officer at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or evoting@nsdl.co.in or send a request to NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, who will also address the grievances connected with the remote e-voting. Members may also write to the Company at the email ID investors@jlmorison.com or the Registered Office address as mentioned above.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 19th September, 2023 to Monday, 25th September, 2023 (both days inclusive) for 88th AGM.

For J. L. Morison (India) Limited
Sd/-
Sohan Sarda
Executive Director & CEO

Place: Mumbai
Date: 23rd August, 2023

Justdial
Just Dial Limited
CIN: L74140MH1993PLC150054

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Beside Goregan Sports Complex, Malad (West), Mumbai - 400 064.
Tel: +91 22 2888 4060;
Website: www.justdial.com; E-mail: investors@justdial.com

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY
TWENTY-NINTH ANNUAL GENERAL MEETING
AND INFORMATION ON E-VOTING

Notice calling the Twenty-Ninth Annual General Meeting ("AGM") of the Company, scheduled to be held in compliance with all the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on **Thursday, September 14, 2023 at 4.30 p.m. (IST)**, and the standalane and consolidated audited financial statements for the financial year 2022-23, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on **August 23, 2023**, electronically, to the Members of the Company. The Notice of the AGM and the aforesaid documents are available on the website of the Company at www.justdial.com, on the website of the KFin Technologies Limited ("KFinTech") at <https://evoting.kfintech.com> and on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Metropolitan Stock Exchange of India Limited at www.msei.in.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to investors@justdial.com.

Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its Members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which (a) persons who become Members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off date (mentioned herein); (b) Members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the User ID and Password, has also been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting : 9:00 a.m. IST on Saturday, September 9, 2023
End of remote e-voting : 5:00 p.m. IST on Wednesday, September 13, 2023

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period.

Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically ("Insta Poll") at the AGM.

A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, i.e. Thursday, September 7, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting through Insta Poll.

Manner of registering / updating e-mail address:

- Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company, www.justdial.com) duly filled and signed along with requisite supporting documents to KFinTech at Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032, Telangana.
- Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address, are requested to register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

In case of any query pertaining to e-voting, Members may refer to the "Help" and "FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting: <https://evoting.kfintech.com>.

Members are requested to note the following contact details for addressing queries / grievances relating to e-voting, if any:

Ms. Krishna Priya Maddala, Senior Manager
KFin Technologies Limited (Unit: Just Dial Limited)
Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032, Telangana.
E-mail: einward.ris@kfintech.com or evoting@kfintech.com
Toll-free No. 1800 309 4001 (from 9:00 a.m. (IST) to 6:00 p.m. (IST) on all working days)

Joining the AGM through VC / OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through JioMeet, at <https://t.jiojustdialagm>. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in Note no. 8 of the Notice of AGM. Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

By order of the Board of Directors
Sd/-
Manan Udani
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai
Date: August 24, 2023

The Kerala Minerals and Metals Ltd.
KMMML
(A Govt. of Kerala Undertaking), Sankaramangalam, Kollam 691 583
Phone: 0476-2651215 to 217 E-mail: contact@kmmml.com

GLOBAL EXPRESSION OF INTEREST FOR APPOINTING BUSINESS STRATEGY CONSULTANTS TO PREPARE A BUSINESS STRATEGY REPORT

EOI documents are invited from interested parties for providing their expertise in formulating a business strategy report covering various areas of the total business cycle of the company including mining & mineral separation and rutile grade Titanium Dioxide production. Interested parties are hereby requested to go through the EOI uploaded on the KMMML website and offer the areas where your firm can support the preparation of business strategy report.

Further details can be downloaded from www.kmmml.com Sd/-
Last date of submission: 14.00 hrs. of 07th October, 2023. Managing Director

K.C.PSUGAR AND INDUSTRIES CORPORATION LIMITED
Registered Office: "Ramakrishna Buildings", No.239, Anna Salai, Chennai - 600006
CIN: L15421TN1995PLC033198
Tel: 044 - 28555171 - 176 | Fax: 044 - 28546617
e-mail: secretariat@kcpugarsugar.com | Website: www.kcpugarsugar.com

FOR KIND ATTENTION OF SHAREHOLDERS OF K.C.PSUGAR AND INDUSTRIES CORPORATION LIMITED

NOTICE is hereby given that the **TWENTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING ("AGM")** of K.C.P.Sugar and Industries Corporation Limited ("Company") will be held through Video Conferencing on **Wednesday, the 27th Day of September, 2023 at 11.00 AM**, pursuant to the respective notifications of MCA and SEBI.

Shareholders (holding shares in demat form and physical form) can attend the AGM only through Video Conferencing and can exercise their voting right only through e-voting.

Shareholders may please note that the Notice of AGM and Annual Report will only be sent by e-mail to the registered e-mail addresses of the Shareholders, as per the relevant notification of MCA.

Shareholders (holding shares in demat form and physical form) can attend the AGM only through Video Conferencing and can exercise their voting right only through e-voting.

Shareholders may please note that the Notice of AGM and Annual Report will only be sent by e-mail to the registered e-mail addresses of the Shareholders, as per the relevant notification of MCA.

Shareholders holding shares in demat form and physical form can attend the AGM only through Video Conferencing and can exercise their voting right only through e-voting.

Shareholders holding shares in dematerialised form, are requested to register / update their e-mail addresses with their respective Depository Participants.

Shareholders holding shares in physical form, are requested to register / update their e-mail addresses with the Share Transfer Agent and Depository Registrar of the Company, M/S. Integrated Registry Management Services Private Limited, 2nd Floor, Nences Towers, No.1, Ramakrishna Nagar, TNagar, Chennai - 600 017 (e-mail id: corpser@integratedindia.in; Contact No.: 044 - 28140801 - 803).

Shareholders who do not receive any communication, in this regard or for further clarifications, may contact the Share Transfer Agent and Depository Registrar of the Company, as mentioned above or the Company Secretary of the Company at secretariat@kcpugarsugar.com; Contact No.: 044 - 28551171 - 176.

Shareholders may opt for electronic transfer of dividend (credited directly to the Bank Account of the respective Shareholder) by submitting / updating Bank Account details, as the case may be to their respective Depository Participants (shares held in demat form) or Share Transfer Agent of the Company (shares held in physical form). Shareholders may please take notice of important events pertaining to 28th AGM of the Company.

Cut-off Date for the purpose of AGM and Payment of Dividend	20/09/2023
Closure of Share Transfer Books	21/09/2023 to 27/09/2023 (both days inclusive)
Remote e-Voting	24/09/2023 (from 9AM) to 26/09/2023 (at 5 PM)
e-Voting at AGM	27/09/2023 (after commencement of AGM)

The SORT COPY of the ANNUAL REPORT will be placed in the WEBSITE of the Company at www.kcpugarsugar.com and Websites of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

For K.C.P.Sugar and Industries Corporation Limited
Sd/-
Date: Chennai 24/08/2023
Company Secretary

optiemus
OPTIEMUS INFRACOM LIMITED
CIN: L64200DL1993PLC054086

Registered Office: K-20, Second Floor, Lajpat Nagar - II, New Delhi - 110024
Corporate Office: D-348, Sector-63, Noida, Uttar Pradesh - 201307
Website: www.optiemus.com | E-mail: info@optiemus.com | Ph: 011-29840906

NOTICE
Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, the 22nd Day of September, 2023 at 11:00 AM, through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 02/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 08, 2021, December 14, 2021 and May 05, 2022, respectively, followed by Circular Nos. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/CIR/P/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") and all other applicable circulars and notifications issued by the MCA and SEBI, to transact the business as set out in the Notice of AGM. Shareholders attending the AGM through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the above circulars, only electronic copies of the Notice of AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent to all those shareholders whose e-mail address are registered with the Company/RTA/Depository Participants. Notice of the AGM will also be available on the Company's website at www.optiemus.com and on the websites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on CDLS website at www.evoting.nsdl.com.

Shareholders holding shares in dematerialised mode, are requested to register their e-mail address and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their e-mail address and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent viz. M/s. Beetal Financial and Computer Services Private Limited at Beetal House, 3rd Floor, 99, Madangir, New Delhi - 110062, Telephone: 011-29961281-83; E-mail: beetal@beetalfinancial.com.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set out in the Notice of AGM through electronic voting system. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of AGM, which shall also be available on the website of the Company at www.optiemus.com.

The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and the shareholders attending the AGM who have not cast their vote by remote e-voting will be able to vote at the AGM.

The Notice of 30th AGM will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered e-mail address shortly.

By order of the Board
For Optiemus Infracom Limited
Sd/-
Vikas Chandra
Company Secretary & Compliance Officer

Date: August 23, 2023
Place: Noida (U.P.)

RateGain
RATEGAIN TRAVEL TECHNOLOGIES LIMITED
(Formerly known as RateGain Travel Technologies Private Limited)
CIN: L72900DL2012PLC244966
Registered Office: M-140, Greater Kailash Part-II, New Delhi 110048
Corp. Office: Club 125, Plot No. 3.4.5, Tower A, 4th Floor, Sector-125, Noida-201301, U.P.
Telephone: +91 120 5057 000; E-mail: companysecretary@rategain.com;
Website: www.rategain.com

NOTICE OF 11th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION
Notice is hereby given that the **Eleventh (11th) Annual General Meeting ("AGM")** of the members of **RateGain Travel Technologies Limited** ("the Company") will be held on Friday, September 15, 2023, at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the provisions of the Companies Act, 2013, ("the Act") and Rules made thereunder, as amended from time to time, read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 08, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 2/2022 dated May 05, 2022 and Circular No. 10/2022 dated December 28, 2022 (MCA Circulars) and the Securities and Exchange Board of India ("SEBI") has via circular no. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD/2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular SEBI/HO/CFD/CMD/2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/CIR/P/2023/4 dated January 05, 2023 ("SEBI Circulars") (MCA Circular and SEBI Circular collectively referred as "Circulars") to transact the business as set out in the Notice of AGM.

In compliance with the above Circulars, the Notice of the AGM along with Annual Report 2022-23, have been sent only through electronic mode to those members of the Company, whose email address are registered with the Company/Depository Participant (DP)/Registrar and Share Transfer Agent (RTA), as the case may be. The aforesaid documents are also available on the Investors Section of the Company's website at www.rategain.com. Stock Exchange's website i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com and National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, read with the Secretarial Standard - 2 on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the members of the Company are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system of NSDL. Members may cast their votes during the remote e-voting period from place other than the venue of the meeting ("remote e-voting") or vote through e-voting system during the AGM ("e-voting"). The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, September 08, 2023 ("cut-off date").

The details of remote e-voting/e-voting are as under:

- The remote e-voting period commences on Monday, September 11, 2023 at 9.00 a.m. (IST) and ends on Thursday, September 14, 2023 at 5.00 p.m. (IST).
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company, after dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date i.e. Friday, September 08, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or einward.ris@kfintech.com or companysecretary@rategain.com. If a person is already registered with NSDL for remote e-voting, then existing user ID and password can be used for casting vote if you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" option available on www.evoting.nsdl.com. A member can also use the OTP (One Time Password) based login for casting the votes on the e-voting system of NSDL.
- Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the notice is sent through e-mail and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in or to the Issuer/RTA. However, a member already registered with NSDL for e-voting, can use existing user ID and password for casting the votes. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com.
- In case of individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date may follow steps mentioned in the Notice of the AGM.
- The members are also informed that:
 - Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on September 14, 2023. The remote e-voting module shall be disabled by NSDL there after. Once vote on a resolution is casted by a member, it cannot be changed, subsequently.
 - The members attending the AGM through VC/OAVM facility, who have not casted their vote by remote e-voting, shall be able to exercise their right at the AGM through e-voting.
 - A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.
 - A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Friday, September 08, 2023, shall be entitled to avail the facility of either remote e-voting or e-voting at the AGM.
 - The procedure for remote e-voting/e-voting and attending the AGM through VC/OAVM is available in the Notice of AGM.
 - The manner of registration of e-mail addresses of those members whose email addresses are not registered with the Company/RTA/DP is available in the Notice of AGM.
- The Board of Directors have appointed Mr. Shreyansh Pratap Jain, Practicing Company Secretary (Membership No. F8621 & C.P. No. 9515) as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting/e-voting process in a fair and transparent manner.

In case of any queries, relating to remote e-voting/e-voting and joining the AGM through VC/OAVM, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.co.in.

By the order of the Board of Directors
For RateGain Travel Technologies Limited
Sd/-
Thomas P. Joshua
Company Secretary

Date: August 23, 2023
Place: New Delhi

Edelweiss Mutual Fund

Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai - 400098

NOTICE
RECORD DATE FOR DISTRIBUTION UNDER INCOME DISTRIBUTION CUM CAPITAL WITHDRAWAL OPTION (IDCW OPTION)

NOTICE is hereby given that Edelweiss Trusteeship Company Limited, Trustee to Edelweiss Mutual Fund, has approved declaration of IDCW Options under the following Schemes of Edelweiss Mutual Fund, as per the details given below:

Name of the Scheme/Plan/Option	Amount of IDCW*	Record Date	NAV per unit as on August 22, 2023	Face Value per unit
Edelweiss Aggressive Hybrid Fund - Regular Plan - IDCW Option	₹ 0.17 per unit	Monday, August 28, 2023**	₹ 23.29	₹ 10.00
Edelweiss Aggressive Hybrid Fund - Direct Plan - IDCW Option	₹ 0.17 per unit		₹ 27	
Edelweiss Balanced Advantage Fund - Regular Plan - Monthly IDCW Option	₹ 0.15 per unit	Monday, August 28, 2023**	₹ 20.45	₹ 10.00
Edelweiss Balanced Advantage Fund - Direct Plan - Monthly IDCW Option	₹ 0.15 per unit		₹ 23.9	
Edelweiss Equity Savings Fund - Regular Plan - Monthly IDCW Option	₹ 0.08 per unit	Monday, August 28, 2023**	₹ 13.1872	₹ 10.00
Edelweiss Equity Savings Fund - Direct Plan - Monthly IDCW Option	₹ 0.08 per unit		₹ 14.4566	

Pursuant to payment of IDCW, the NAV of the aforementioned IDCW Options of the Schemes will fall to the extent of payout and statutory levy, if any.

*Distribution of the above IDCW is subject to availability of distributable surplus as on the Record Date and as reduced by the amount of applicable statutory levy, if any. Considering the volatile nature of the markets, the Trustee reserves the right to restrict the quantum of IDCW upto the per unit distributable surplus available under the Schemes on the Record Date in case of fall in the market.

**or the immediately following Business Day if that day is a Non-Business Day.

All Unit holders whose name appears in the Register of Unit holders of the aforementioned IDCW Options of the Schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the IDCW so declared.

Investors are requested to take note of the above.

For Edelweiss Asset Management Limited
(Investment Manager to Edelweiss Mutual Fund)
Sd/-
Radhika Gupta
Managing Director & CEO
(DIN: 02657595)

Place : Mumbai
Date : August 23, 2023

For more information please contact:
Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund)
CIN: U65991MH2007PLC173409
Registered Office & Corporate Office: Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai - 400 098.
Tel No: +91 22 4097 9737, Toll Free No. 1800 425 0090 (MTNL/BSNL), Non Toll Free No. 91 40 23001181, Fax: +91 22 40979878, Website: www.edelweissmf.com

J.L. Morison (India) Limited
CIN: L51109WB1934PLC088167
Regd. Office: "Rasoi Court", 20, Sir R.N. Mukherjee Road, Kolkata-700 001
Tel.: (033) 22480114/5, E-mail: investors@jlmorison.com, Website: www.jlmorison.com

NOTICE OF 88th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INTIMATION
Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, notice is hereby given that:

- The 88th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Monday, 25th September, 2023 at 11.45 a.m.** at Club Ecovista, Ecospace Business Park, Plot No. IIF/11, Action area II, Rajarhat, Newtown, Kolkata - 700160 to transact the business as set forth in the Notice of AGM dated 30th May, 2023.
- The Notice of the AGM along with Proxy Form, Attendance Slip and Annual Report for the financial year 2022-23 have been sent in electronic mode to those members whose email address are registered with the Company / Depository Participants / Registrar & Share Transfer Agent of the Company, and has been dispatched to other members at their registered address through courier/post. The Company has completed the dispatch of Notice and Annual Report to all the members on 23rd August, 2023.
- Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Monday, 18th September, 2023 may cast their vote electronically on the Ordinary businesses as set out in the Notice of the 88th AGM through electronic voting system of National Securities Depository Limited (NSDL) from a place other than venue of AGM ("remote E-Voting").

All the members are informed that:

- The Ordinary businesses set out in the Notice of 88th AGM may be transacted through voting by electronic means i.e. remote e-voting;
- The remote e-voting shall commence on **Friday, 22nd September, 2023 at 9.00 a.m.**;
- The remote e-voting shall end on **Sunday, 24th September, 2023 at 5.00 p.m.**;
- The cut-off date for determining the eligibility to attend the AGM, avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot / polling papers at the 88th AGM is **Monday, 18th September, 2023**;
- any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of the 88th AGM and holds shares as on the cut-off date i.e. Monday, 18th September, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or rt@cbmls.com. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
- members may note that:
 - the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for remote e-voting and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently;
 - the facility for voting through ballot / polling papers shall be made available at the AGM;
 - the members who have cast their vote by remote e-voting facility may also attend the AGM but shall not be entitled to cast vote again at the AGM; and
 - a person whose name is recorded in the Register of Members and Register of Beneficial Owners as on the cut-off date i.e., Monday, 18th September, 2023 shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot/polling papers;
- The Annual Report for the financial year 2022-23 including the notice of the 88th AGM of the Company is available on the website of the Company viz., www.jlmorison.com and website of NSDL viz., www.evoting.nsdl.com;
- in case of any queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Help Section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Prajakta Pawle, Officer at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or evoting@nsdl.co.in or send a request to NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, who will also address the grievances connected with the remote e-voting. Members may also write to the Company at the email ID investors@jlmorison.com or the Registered Office address as mentioned above.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 19th September, 2023 to Monday, 25th September, 2023 (both days inclusive) for 88th AGM.

For J. L. Morison (India) Limited
Sd/-
Sohan Sarda
Executive Director & CEO

Place: Mumbai
Date: 23rd August, 2023

The Kerala Minerals and Metals Ltd.
KMMML
(A Govt. of Kerala Undertaking), Sankaramangalam, Kollam 691 583
Phone: 0476-2651215 to 217 E-mail: contact@kmmml.com

GLOBAL EXPRESSION OF INTEREST FOR APPOINTING BUSINESS STRATEGY CONSULTANTS TO PREPARE A BUSINESS STRATEGY REPORT

EOI documents are invited from interested parties for providing their expertise in formulating a business strategy report covering various areas of the total business cycle of the company including mining & mineral separation and rutile grade Titanium Dioxide production. Interested parties are hereby requested to go through the EOI uploaded on the KMMML website and offer the areas where your firm can support the preparation of business strategy report.

Further details can be downloaded from www.kmmml.com Sd/-
Last date of submission: 14.00 hrs. of 07th October, 2023. Managing Director

K.C.PSUGAR AND INDUSTRIES CORPORATION LIMITED
Registered Office: "Ramakrishna Buildings", No.239,

